

तारीख :

दि	दि	म	म	व	व	व
----	----	---	---	---	---	---

एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड,

शाखा _____

माननीय महोदय/महोदया,

संदर्भ : ऋण रक्षा पॉलिसीच्या अंतर्गत **लोन अकाउंट नंबर** _____ चे फ्री लूक पीरियडच्या अंतर्गत कॅन्सलेशन/कव्हर कॅन्सलेशन.

लागू असेल त्या कोणत्याही एकावर खूण करा :

- ☐ पॉलिसीच्या अटी व शर्तीच्या बाबतीत मी समाधानी नाही. मला विम्याचे प्रमाणपत्र _____ रोजी पोहोचले. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो/करते की 'फ्री लूक' कलमाखाली माझी पॉलिसी रद्द करावी.
- ☐ कव्हर सुरू होण्याच्या तारखेपासून 90 दिवसांच्या आत सदरहू कर्ज घेण्यात आलेले नाही/कर्ज बंद करण्यात आले आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो/करते की सदरहू पॉलिसी कव्हर कॅन्सल करावे आणि अटी व शर्तीच्या अनुसार पात्र असलेली रक्कम परत करावी.

कळावे लोभ असावा ही विनंती, धन्यवाद

सदस्याची सही आणि नाव : _____

तारीख :

दि	दि	म	म	व	व	व
----	----	---	---	---	---	---

स्थळ : _____

बँकरकडून शिफारस

श्री/कुमारी/श्रीमती _____ ह्यांचे कर्ज खाते क्रमांक _____ ऋण रक्षा पॉलिसीच्या अंतर्गत कव्हर करण्यात आले होते. सदरहू कर्ज खाते _____ रोजी मुदतपूर्व बंद करण्यात आले/कर्ज खाते आजच्या तारखेला क्रियाशील आहे (कोणत्याही एकावर खूण करा). विम्याचे प्रमाणपत्र सदस्याला _____ रोजी सुपूर्द करण्यात आले.

विम्याचे मूळ प्रमाणपत्र सोबत जोडण्यात आले आहे/आजपर्यंत मिळालेले नाही/गहाळ झालेले आहे (कोणत्याही एकावर खूण करा). सदस्याने फ्री लूक पीरियड/कव्हर कॅन्सलेशनच्या अंतर्गत पॉलिसी रद्द करण्याला आमचा कोणताही आक्षेप नाही.

शाखा व्यवस्थापकाची सही आणि नाव : _____

बँकेच्या शाखेचे शाखा कोडसह नाव : _____

तारीख :

दि	दि	म	म	व	व	व
----	----	---	---	---	---	---

बँकेचे सील :

केवळ कार्यालयीन कामासाठी (एसबीआय लाइफ कार्यालयात भरण्यासाठी) :

प्रोसेसिंग सेंटरमधून बँकेला विम्याचे प्रमाणपत्र रवाना झाल्याची तारीख :

दि	दि	म	म	व	व	व
----	----	---	---	---	---	---

विम्याचे प्रमाणपत्र मिळाले : ☐ होय ☐ नाही (कोणत्याही एकावर ☒ खूण करा)

पॉलिसी ह्या अंतर्गत कॅन्सलेशनसाठी पात्र : ☐ फ्री लूक ☐ कव्हर कॅन्सलेशन ☐ ह्या कलमाच्या अंतर्गत पात्र नाही (कोणत्याही एकावर ☒ खूण करा)

एसबीआय लाइफ मधील पडताळणी करणाऱ्या अधिकाऱ्याची सही : _____ कर्मचारी कोड : _____